

मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली
येथील कै.स्वातंत्र सैनिक पांडू मास्तर उर्फ
पांडूरंग गोविंद पाटील यांच्या
स्मारकामधील आवश्यक कामांना
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: स्मारक-२०१६/प्र.क्र.२००,ई-८२५८०५/योजना-११
बांधकाम भवन, २५, मझबान पथ
फोर्ट, मुंबई-४०० ००१
दिनांक :- १८ जुलै, २०२५

वाचा :

- १) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र.स्मारक-२०१६/प्र.क्र.०३/पंरा-९, दि.११ ऑगस्ट, २०१६
- २) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र.स्मारक-२०१६/प्र.क्र.२००/पंरा-९, दि.११.०१.२०१७
- ३) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र.स्मारक-२०१६/प्र.क्र.२००/योजना-११, दि.१९ सप्टेंबर २०१९
- ४) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. स्मारक-२०१६/प्र.क्र.२००/योजना-११, दि. ३१ मे, २०२२
- ५) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र.स्मारक-२०१६/प्र.क्र.२००/योजना-११, दि.२०.०२.२०२४
- ६) जिल्हाधिकारी, सांगली यांचे पत्र क्र.स्मारक/कैस्वासैपांमा/अंदाजपत्रक/२०२५/९८८, दि.२३.०५.२०२५

प्रस्तावना :

कै.स्वातंत्र सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली येथील स्मारक बांधकाम आराखडयास संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये रु. २,२५,४२,७९५/- (रुपये दोन कोटी पंचवीस लक्ष बेचाळीस हजार सातशे पंचाण्णव फक्त) इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर स्मारकाकरिता संदर्भ क्र.३ च्या शासननिर्णयान्वये रु.१,००,००,०००/- (रु. एक कोटी फक्त) इतका निधी, संदर्भ क्र.४ च्या शासननिर्णयान्वये रु.८०,००,०००/- (रु. ऐंशी लक्ष फक्त) इतका निधी व संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये उर्वरित रु.४५,४२,७९५/- (रु.पंचेचाळीस लक्ष बेचाळीस हजार सातशे पंचाण्णव) इतका निधी असा प्रशासकीय मान्यतेचा संपूर्ण निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी, सांगली यांनी संदर्भ क्र.६ च्या पत्राद्वारे पांडू मास्तर स्मारकामध्ये पुतळा व विद्युतविषयक कामांचे रु.४७.०० लक्ष रकमेचे अंदाजपत्रक शासनास सादर केले आहे. सदर स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी स्मारकामधील आवश्यक कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

कै.स्वातंत्र सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली येथील स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हाधिकारी, सांगली यांच्या मागणीप्रमाणे स्मारकामधील कामांना एकूण रु.४७,००,०००/- (रु.सत्तेचाळीस लक्ष फक्त) इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:-

स्मारकाचे नाव	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम रु.
मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली येथील कै.स्वातंत्र सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे स्मारक.	पुतळा चबुतरा बांधकाम (Work Portion)	१०,००,००० /-
	पुतळा	१५,००,०००/-
	विद्युतीकरण कामे	१२,००,०००/-
	इतर सुविधा	१०,००,०००/-
एकूण रक्कम		४७,००,०००/-

२. सदर स्मारकाच्या बांधकामावरील खर्च भागविण्याकरिता सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून जिल्हाधिकारी, सांगली यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, सांगली यांनी सदर स्मारकाचे बांधकाम कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम), सांगली यांचेकडून करून घेण्याची कार्यवाही करावी. सदर स्मारकाच्या बांधकामावरील खर्चाची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची व कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची जबाबदारी जिल्हाधिकारी, सांगली यांची राहिल. त्यांनी स्मारकामधील कामांची प्रगती तसेच उपयोगिता संबंधीची माहिती, उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे व महालेखापालांच्या लेख्याशी खर्चाच्या ताळमेळाबाबतची कार्यवाही करावी. तसेच विहित कालावधीत निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

३. सदर कामांवर होणारा खर्च लेखाशीर्ष-मागणी क्रमांक-एल-३, २५१५-इतर ग्राम विकास कार्यक्रम, १९६ जिल्हा परिषदांना / जिल्हास्तरीय पंचायतीना सहाय (००) (०६) थोर व्यक्तींची स्मारके उभारण्याकरिता अनुदान (२५१५ २४८६), ३१ सहायक अनुदान (योजनांतर्गत) या लेखाशीर्षखाली मंजूर तरतुदीतुन भागविण्यात यावा व त्याच लेखाशीर्षखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१२०४२८८४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(का.गो.वळवी)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उप मुख्यमंत्री तथा मंत्री (नगरविकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. मा.पालकमंत्री, सांगली जिल्हा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
८. मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
९. सांगली जिल्ह्यातील सर्व मा.विधान परिषद सदस्य / मा.विधानसभा सदस्य,
१०. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचे वरिष्ठ स्वीय सहायक,
११. महालेखापाल (लेखा परिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,
१२. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
१३. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
१४. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
१५. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई,
१६. विभागीय आयुक्त, पुणे,
१७. जिल्हाधिकारी, सांगली,
१८. जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली,
१९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली,
२०. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम), सांगली,
२१. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली,
२२. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली,
२३. निवड नस्ती (यो-११). ग्राम विकास विभाग.